

November 14, 2025

By Online Filing

BSE Limited,
Dept. of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street
Mumbai - 400001
Ref: Scrip Code No - 509486

Dear Madam/Sir,

Sub:- Newspaper Publication of Unaudited Financial Results

Pursuant to Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copy each of the newspaper publication regarding Unaudited Financial Results (Consolidated and Standalone) for the quarter and half year ended September 30, 2025, duly published in Free Press Journal (English) and Navshakti (Regional language) on November 14, 2025 respectively.

You are requested to take the same on record and confirm.


Thanking you,

Your Faithfully,
For Caprihans India Limited

R. P. Likhite
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

CAPRIHANS INDIA LIMITED											
		Regd. Office: 1028 Shiroli Rajgurunagar Pune 410 505 E-mail: direct@bilcare.com Website: www.bilcare.com Telephone: 91 21 3564 7300 CIN: L29150PN1946PLC232362									
		EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FIANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025									
Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total income	177.55	195.63	362.46	381.80	767.56	179.12	195.63	364.03	381.80	767.56
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(25.37)	(21.42)	(43.02)	(33.94)	(72.26)	(25.28)	(21.42)	(42.94)	(33.94)	(72.64)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(25.37)	(31.33)	(43.02)	(43.85)	(78.31)	(25.28)	(31.33)	(42.94)	(43.85)	(78.69)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(24.98)	(28.36)	(38.53)	(45.97)	(61.80)	(24.89)	(28.36)	(38.45)	(45.97)	(62.18)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(25.11)	(28.36)	(38.79)	(45.97)	(62.32)	(25.04)	(28.36)	(38.73)	(45.97)	(62.70)
6	Equity Share Capital (Face values of Reserve (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet	14.62	13.13	14.62	13.13	14.62	14.62	13.13	14.62	13.13	14.62
7	Earning per share (Face Value of Rs 10 each) (after exceptional items)	-	-	-	-	(139.79)	-	-	-	-	(140.18)
8	Basic and Diluted (Amount in Rs.)	(17.09)	(21.59)	(26.35)	(35.00)	(46.12)	(17.02)	(21.59)	(26.30)	(35.00)	(46.26)
NOTES: 1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and half year financial results are available on the Company's website (www.bilcare.com) and BSE website (www.bseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided alongside.											
											
Place : Pune Dated : November 12, 2025		For CAPRIHANS INDIA LIMITED Sd/- ANKITA J. KARIYA MANAGING DIRECTOR									



BRIGHT BROTHERS LIMITED

CIN: L25209MH1946PLC005056

Regd. Office : Office No.91, 9th Floor, Jolly Maker Chambers No.2 225, Nariman Point Mumbai - 400021

Tel. : 8828204635, Email : invcom@brightbrothers.co.in Website: www.brightbrothers.co.in

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2025

(Rs. in Lakhs except EPS)

Sr No	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter ended		Half year ended	Year ended	Quarter ended		Half year ended	Year ended
		30-Sep-25 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-25 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)	30-Sep-25 (Unaudited)	30-Sep-24 (Unaudited)	30-Sep-25 (Unaudited)	31-Mar-25 (Audited)
1	Total income from Operations	9,398.99	8,824.91	18,721.59	33,021.14	10,007.50	8,822.42	20,153.66	33,758.69
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	322.30	380.10	642.44	1,104.69	265.70	370.56	611.25	1,090.84
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	257.62	333.31	549.20	863.18	201.02	323.77	518.01	849.33
4	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	245.65	318.19	536.75	861.22	187.64	308.11	504.38	844.66
5	Equity Share Capital	568.02	568.02	568.02	568.02	568.02	568.02	568.02	568.02
6	Earnings Per Share (of Rs.10/- each) Basic and Diluted	4.54	5.87	9.67	15.20	3.54	5.70	9.12	14.95

Notes:

1. The above unaudited financial results have been reviewed by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2025.

2. The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended 30th September, 2025, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Six months ended 30th September, 2025 is available on the Stock Exchange's website www.bseindia.com and on the Company's website www.brightbrothers.co.in.

3. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary.

By Order of the Board of Directors
For Bright Brothers Ltd.
Sd/-
Suresh Bhojwani
Chairman & Managing Director
DIN : 00032966

Place : Mumbai

Date : 13th November, 2025

KEDIA CONSTRUCTION CO. LIMITED							
CIN No. L45200MH1981PLC025083							
Reg. Office : 202, A-Wing, Bldg. No. 3, Rahul Mittal Industrial Estate, Sir. M. V. Road, Andheri (East), Mumbai - 400 059							
Un-Audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30 th September, 2025							
Extract of Statement of Un-Audited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30 th September, 2025							
Scrip Code : 508993							
Rs. in Lakhs (Except per share data)							
	Particulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
		30-Sep-2025	30-Jun-2025	30-Sep-2024	30-Sep-2025	30-Sep-2024	31-Mar-2025
		Un-Audited			Un-Audited		Audited
1	Total Income from Operations	13.01	6.07	4.80	19.08	10.85	30.36
2	Net Profit for the period (before Tax, Exception and/or Extraordinary Items)	4.55	(5.20)	(5.00)	(0.65)	(3.01)	0.50
3	Net Profit for the period before Tax (after Exception and/or Extraordinary Items)	4.55	(5.20)	(5.00)	(0.65)	(3.01)	0.50
4	Net Profit for the period after Tax (after Exception and/or Extraordinary Items)	3.38	(3.89)	(3.30)	(0.51)	(1.81)	0.53
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after Tax) and other comprehensives Income (after tax))	3.38	(3.89)	(3.30)	(0.51)	(1.81)	0.53
6	Equity Share Capital	150.00	150.00	150.00	150.00	150.00	150.00
7	Earning per Share (of Rs. 5/- each) Basic and Diluted	0.11	(0.13)	(0.11)	(0.02)	(0.06)	0.02
Notes:							
(1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th November, 2025.							
(2) The Company is engaged in Construction business and there is no separate reportable segment as per Ind AS 108.							
(3) Figures of previous period have been regrouped and / or recast wherever considered necessary to confirm the grouping of current period.							
(4) The Financial Results of the Company are submitted to BSE and are available on Company's website at www.kcclindia.in							
(5) Neither any complaints were received nor any complaints are pending as on quarter ending 30th September, 2025.							
(6) A court case is going on by the company along with group company against LIC of India for the Ridge Road Property which is shown at Rs. 68.55 lakhs under Inventory and no provision for diminution in value is made as the matter is subjudice."							
				<div>For KEDIA CONSTRUCTION CO. LTD.</div> <div>Sd/-</div> <div>VIJAY KUMAR KHOWALA</div> <div>Director</div> <div>DIN No. : 00377686</div>			
Mumbai, 13th November, 2025				<div>Scan Me!</div> <div></div>			

EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No.206, A- Wing, Gokul Arcade, Swami Nityanand Road, Vile Parle (East), Mumbai 400 057, Maharashtra

Email: info@epicenergy.in, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS

FOR QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

(₹ In Lakhs)

Particulars	Standalone			Consolidated		
	Quarter Ended 30.09.2025	Half Year Ended 30.09.2025	Quarter Ended 30.09.2024	Quarter Ended 30.09.2025	Half Year Ended 30.09.2025	Quarter Ended 30.09.2024
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
(1) Total Income from operations (net)	75.40	179.47	69.63	102.56	208.83	69.63
(2) Net Profit (+)/ Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	23.82	34.78	33.26	25.60	31.89	33.26
(3) Net Profit (+)/ Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	23.82	34.78	33.26	25.60	31.89	33.26
(4) Net Profit (+)/ Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	22.06	33.09	34.25	24.11	31.01	34.25
(5) Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	22.06	33.09	34.25	24.11	31.01	34.25
(6) Equity Share capital	721.15	721.15	721.15	721.15	721.15	721.15
(7) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)	117.79	117.79	2.13	113.89	113.89	2.13
(8) Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)						
(i) Basic	0.31	0.46	0.47	0.33	0.43	0.47
(ii) diluted	0.31	0.46	0.47	0.33	0.43	0.47

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format are available on the website of the Bombay Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For EPIC ENERGY LIMITED

Mumbai
11.11.2025

Sd/-
Director

<

मुंबई, शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबर २०२५

<div>caprihans</div> <div>INDIA LIMITED</div>		<div>CAPRIHANS INDIA LIMITED</div> <div>Regd. Office: 1028 Shiroli Rajgurunagar Pune 410 505</div> <div>E-mail: direct@bilcare.com Website: www.bilcare.com Telephone: 91 21 3564 7300 CIN: L29150PN1946PLC232362</div>									
<div>EXTRACT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS</div> <div>FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025</div>											
<div>(Rs. in Crs)</div>											
Sr. No.	Particulars	Standalone					Consolidated				
		Quarter Ended		Half Year Ended		Year Ended	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total income	177.55	195.63	362.46	381.80	767.56	179.12	195.63	364.03	381.80	767.56
2	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	(25.37)	(21.42)	(43.02)	(33.94)	(72.26)	(25.28)	(21.42)	(42.94)	(33.94)	(72.64)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	(25.37)	(31.33)	(43.02)	(43.85)	(78.31)	(25.28)	(31.33)	(42.94)	(43.85)	(78.69)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	(24.98)	(28.36)	(38.53)	(45.97)	(61.80)	(24.89)	(28.36)	(38.45)	(45.97)	(62.18)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other										
6	Comprehensive Income (after tax)	(25.11)	(28.36)	(38.79)	(45.97)	(62.32)	(25.04)	(28.36)	(38.73)	(45.97)	(62.70)
7	Equity Share Capital (Face values of Reserve (excluding revaluation reserve) as shown in the Audited Balance Sheet	14.62	13.13	14.62	13.13	14.62	14.62	13.13	14.62	13.13	14.62
8	Earning per share (Face Value of Rs 10 each) (after exceptional items) Basic and Diluted (Amount in Rs.)	-	-	-	-	(139.79)	-	-	-	-	(140.18)
		(17.09)	(21.59)	(26.35)	(35.00)	(46.12)	(17.02)	(21.59)	(26.30)	(35.00)	(46.26)

NOTES:

1 The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2025 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations,2015. The full format of the quarter and half year financial results are available on the Company's website (www.bilcare.com) and BSE website (www.bseindia.com). The same can be accessed by scanning the QR code provided alongside.



For CAPRIHANS INDIA LIMITED

Sd/-

ANKITA J. KARIYA

MANAGING DIRECTOR

Place : Pune

Dated : November 12, 2025

RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498

Regd Office : Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR
THE QUARTER / SIX MONTHS ENDED SEPTEMBER 30, 2025

(₹ in Lakhs)

Sr No.	Particulars	Quarter Ended			Six Months Ended		Year Ended
		Sept 30, 2025 Unaudited	June 30, 2025 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Sept 30, 2025 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	March 31, 2025 Audited
1	Total Income from Operations (net)	54,886.11	53,492.68	41,287.81	108,378.79	86,016.34	208,907.19
2	Net Profit Before Tax after exceptional items	2,369.51	932.86	1,404.86	3,302.37	3,322.43	8,520.06
3	Net Profit After Tax after exceptional items	2,023.33	659.67	1,123.59	2,683.00	2,663.02	7,368.78
4	Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit/(Loss) for the period/year (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	3,315.58	2,025.12	1,716.53	5,340.70	4,371.10	9,500.03
5	Equity Share Capital (Face Value of ₹ 2/- each)	2,145.76	2,145.76	1,922.63	2,145.76	1,922.63	2,144.61
6	Other Equity						136,957.65
7	Earning Per Share (Face value of ₹ 2/- each) (EPS for the quarter and half year are not annualised)						
	Basic	1.80	0.59	1.17	2.39	2.79	7.68
	Diluted	1.80	0.59	1.15	2.39	2.76	7.63

NOTES:

1

The above unaudited financial Consolidated Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 13, 2025.

2

The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.

3

Key numbers of Standalone Results are as under:

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter Ended			Six Months Ended		Year Ended
	Sept 30, 2025 Unaudited	Jun 30, 2025 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	Sept 30, 2025 Unaudited	Sept 30, 2024 Unaudited	March 31, 2025 Audited
Revenue	26,318.96	28,006.67	32,521.39	54,325.63	62,670.83	147,210.11
Net Profit Before Tax after exceptional items	175.40	(710.28)	1,355.67	(534.88)	3,248.06	3,438.06
Net Profit After Tax after exceptional items	120.61	(590.11)	999.73	(469.50)	2,381.59	2,692.07
Total Comprehensive income for the period / year after tax	(926.89)	(179.14)	807.03	(1,106.03)	2,733.60	2,288.10

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

Darshil A. Shah
Managing Director
DIN No. 08030313

Place : Mumbai
Date : November 13, 2025

IL&FS | Private Equity

आयएल अँड एफएस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स लिमिटेड

सीआयएन : L65999MH1986PLC147981

नोंदणीकृत कार्यालय : दी आयएल अँड एफएस फायनान्सिअल सेंटर, सी - २२, 'जी' ब्लॉक, वांद्रे - कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.

वेबसाइट : www.iimindia.com दूर. : ०२२-२६५३ ३३३३ फॅक्स : ०२२ - २६५३३ ३०५६ ई-मेल : investor.relations@iifindia.com

दि. ३०.०६.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी वित्तीय निष्कर्षाचा सारांश

(₹. लाखांत, इपीएस वगळता)

तपशील	३०.०९.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०६.२०२५ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२५ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२४ रोजी संपलेली सहामाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२५ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,०५६.३७	१४४.६७	२००.९६	३,२०१.०४	२९७.८५	९०४.७८
वर्षाकरिताचा निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादालाच बांधीपुर्व)	२,७८१.७९	(२२.६९)	(९९.९१)	२,७५९.१०	(४११४३)	(१५६.३७)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालाच बांधीपरचात)	२,७८१.७९	(२२.६९)	(९९.९१)	२,७५९.१०	(४११४३)	(१५६.३७)
करपरचात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालाच बांधीपरचात)	२,७८१.७९	(२२.६९)	(९०.०५)	२,७५९.१०	(४२४.११)	(२१७.७९)
कालावधी/वर्षाकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न/(तोटा)	२,७७६.२४	(१५.४४)	(९३.४४)	२,७६०.८०	(४१२.७३)	(२११.६४)
समभाग भांडवल	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५	६,२८०.८५
उत्पन्न प्रति शेअर (दरमिती मूल्य प्रत्येकी रु.२/-)						
मूलभूत व सौम्यीकृत	०.८९	(०.०९)	(०.०३)	०.८८	(०.१४)	(०.०७)

टीपा :

- स्थायी वित्तीय निष्कर्ष हेहे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ सहवाचन कंपनी (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ वेळोवेळी सुधारित केल्यानुसार तसेच भारतात सर्वसाधारणपणे स्वीकृत अन्य लेखा धोरणांतर्गत अधिसूचित भारतीय लेखा मानके - ३४ - अंतर्गत वित्तीय अहवाल याअंतर्गत विहित मान्यता व गणन धोरणांतर्गत तयार करण्यात आलेले आहेत.
- ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठीचे व तुलनेसाठी असलेले मागील तिमाहीचे वरील स्टॅंडअलोन आर्थिक निष्कर्ष ऑडिट समितीने पुनरावलोकन करून सेबी (सूचीबद्धता द्यायचे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या १३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या संबंधित बैठकांमध्ये मंजूर केले आहेत. ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठीच्या स्टॅंडअलोन आर्थिक निष्कर्षांचे पुनरावलोकन कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केले आहे.
- ऑर्पोरिंग सेगमेंट्स वरील भारतीय लेखा मानक १०८ च्या आवश्यकतेनुसार, संसाधनांचे वाटप व कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी आर्थिक माहितीच्या मूल्यांकनाने आधारित, कंपनीने एकच विभाग निश्चित केला आहे, म्हणजेच मालमता व्यवस्थापन सेवा आणि इतर संबंधित सेवा प्रदान करणे. त्यानुसार,आयएसडी एस १०८ नुसार कोणतेही वेगळे अहवाल- योग्य व्यवसाय किंवा भौगोलिक विभाग नाहीत.
- भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०१८ च्या पत्रानुसार, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २१२(१) अंतर्गत इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेड , होल्डिंग कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांविरुद्ध (कंपनीसह) गंभीर फसवणूक तपास कार्यालय द्वारे चौकशी सुरू केली आहे. ३ डिसेंबर २०१८ रोजी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई च्या निदेशानुसार एमसीए यानी आयएल अँड एफएसच्या विविध समूह कंपन्यांना (न्याय कंपनीच्या समावेश आहे) त्यांनी १ ऑक्टोबर २०१८ रोजी दाखल केलेल्या याचिकेमध्ये प्रतिवादी म्हणून सामील केले आहे. कंपनीला आयएल अँड एफएस मार्फत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने पाठवलेले आरोपांचा सारांश प्राप्त झाला आहे, ज्याच्या आधारावर होल्डिंग कंपनीने आवश्यक प्रतिसाद सादर केला आहे.
- कंपनीद्वारे व्यवस्थापित/सह्य दिलेल्या सध्याच्या बहुतेक निधींचा विस्तारित कालावधी नजीकच्या भविष्यात संपत येत आहे, ज्यामुळे कंपनीच्या शुल्क महसुलात लक्षणीय घट झाली आहे. व्यवस्थापनाला अपेक्षा आहे की सध्या व्यवस्थापित/सह्य दिलेल्या निधीतून मिळणारे भविष्यातील उत्पन्न, तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीकडे असलेल्या तरल मालमता, पुढील १२ महिन्यांत उद्भवणाऱ्या कंपनीच्या वर्तमान आणि भविष्यातील जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशा असतील. या आर्थिक निष्कर्षांच्या तयारीसाठी यकार्यवाही चालू ठेवण्याची गृहितक बापरणे योग्य आहे, असा व्यवस्थापनाचा विश्वास आहे. आयएल अँड एफएस समूहाच्या भागधारकांसाठी मूल्य संरक्षण सक्षम करण्याच्या दृष्टीने, आयएल अँड एफएस बोर्ड एका समाधान योजनेवर काम करत आहे. या समाधान योजनेत, इतर मोर्चेबरोबरच, आयएल अँड एफएसच्या मालकीच्या मालमता/व्यवसाय/कंपन्यांची विक्री करणे समाविष्ट आहे. आणि या संदर्भात, आयएल अँड एफएस बोर्डाने २१ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीमधील त्यांचा संपूर्ण हिस्सा विकण्यासाठी सार्वजनिक अभिव्यक्ती स्वास्त्य आमंत्रित केले होते. या ईओआयला प्रतिसाद म्हणून, काही संभाव्य बोलीदारांनी स्वास्त्य दाखवले आहे आणि ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
- ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनीच्या ६ उपकंपन्या व १ संयुक्तपणे नियंत्रित संस्था आहेत.
- कंपनीची उपकंपनी, आंध्र प्रदेश अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर सेट मॅनेजमेंट लिमिटेड ने ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठीचे तिचे मर्यादित पुनरावलोकन निष्कर्ष अंतिम केले नाहीत आणि सादर केले नाहीत. त्यानुसार, या कालावधीसाठी समूहाचे एकत्रित आर्थिक निष्कर्ष सादर केले गेले नाहीत.
- वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे दाखल करण्यात आलेल्या वर्षाअखेरच्या वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्राप्ताचा सारांश आहे. अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइटसह <http://www.nseindia.com/> व <http://www.bseindia.com> वर उपलब्ध आहे. कंपनीची वेबसाइट <http://www.iimindia.com/financials.aspx> वरील सदर माहिती उपलब्ध आहे.
- मागील वर्षाचे आकडे जिथे आवश्यक असतील तिथे पुन्हा-समूहीकृत/पुन्हा-वर्गीकृत केले आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे

सही/-
चिंजॉन सिंग कोहलो
अध्यक्ष

मुंबई, दि. १३.११.२०२५

Mini Diamonds (India) Ltd.

DW-9020 Bharat Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra-East, Mumbai - 400051
Email: accounts@minidiamonds.net Phone: 022 4964 1850, CIN: L36912MH1987PLC042515

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठी (स्वतंत्र आणि एकत्रित) अप्रमाणित आर्थिक निकालांचे विवरणपत्र

कंपनीच्या संचालक मंडळाने, लेखापरीक्षण समितीच्या शिफारशीच्या आधारे, १३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत, ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी कंपनीच्या अन्-ऑडिटेड आर्थिक निकालांना (स्वतंत्र आणि एकत्रित) मान्यता दिली ("आर्थिक निकाल").

संपूर्ण आर्थिक निकाल (स्वतंत्र आणि एकत्रित), मर्यादित पुनरावलोकन अहवालांसह, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध आहेत आणि कंपनीच्या वेबसाइट <https://www.minidiamonds.net/investors-types/financial-reports> वर पोस्ट केले आहेत आणि ते QR कोड स्कॅन करून मिळवता येतात.

टीप: वरील माहिती सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४७(१) सोबत वाचलेल्या रेग्युलेशन ३३ नुसार आहे.

मिनी डायमंड्स (इंडिया) लिमिटेड
च्या संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने

संपादित/-

उपेन्द्र नरोत्तमदास शाह

व्यवस्थापकीय संचालक

DIN: ००७८४४५९

ठिकाण: मुंबई

तारीख: १४ नोव्हेंबर २०२५

Website: www.minidiamonds.net

केडिया कंस्ट्रक्शन कं. लिमिटेड					
सी.आय.एन क्र. : एल४५२००एमएच१९८१पीएलसी०२५०८३ नोंदणीकृत कार्यालय : २०२, ए-विंग, बिल्डिंग क्र. ३, राहुल मित्रल इंडस्ट्रियल इस्टेट, सर एम. ज्ही. रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९,					
३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षासाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष ३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेली तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा					
(रु. लाखत - प्रति शेअर माहिती वगळून)					
क्रिप कोड : ५०८९९३	तपशील	संपलेली तिमाही			संपलेले अर्ध वर्ष अलेखापरिक्षित
		३०-सप्टें.-२०२५	३०-जून-२०२५	३०-सप्टें.-२०२४	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१३.०१	६.०७	४.८०	१९.०८
२	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादालाच आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पूर्वी)	४.५५	(५.२०)	(५.००)	(०.६५)
३	करपूर्व कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादालाच आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पूर्वी)	४.५५	(५.२०)	(५.००)	(०.६५)
४	करपरचात कालावधी करिता निव्वळ नफा (अपवादालाच आणि/किंवा अनन्य साधारण बाबी परचात)	३.३८	(३.८९)	(३.३०)	(०.५१)
५	कालावधी करिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता नफा (कर परचात) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करपरचात) समाविष्ट)	३.३८	(३.८९)	(३.३०)	(०.५१)
६	समभाग भांडवल	१५०.००	१५०.००	१५०.००	१५०.००
७	प्रति शेअर प्राप्ती (प्रत्येकी रु. ५/- चा) मूलभूत आणि सौम्यीकृत	०.११	(०.१३)	(०.११)	(०.०२)

टीपा:

(१) वित्तीय निष्कर्ष १३ नोव्हेंबर, २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या सभेमध्ये लेखापरिक्षण समिती द्वारे पुनरावलोकन करण्यात आली आणि संचालक मंडळाद्वारे मंजूरित झाली.

(२) कंपनी बांधकाम व्यवसायामध्ये गुंतलेले आहे आणि इंड एस १०८ नुसार तेथे वेगळे अहवालयोग्य विभाग नाही आहे.

(३) मागील कालावधीच्या आकडेवारी चालू कालावधीच्या गटवर्गोची पुढी करण्यासाठी जेथे आवश्यक वाटेल तिथे पुनर्गठित आणि/किंवा पुनर्वित्तित केली आहे.

(४) कंपनीची वित्तीय निष्कर्ष बोर्डासकडे सादर केला आहे आणि कंपनीची वेबसाइट www.kccindia.in वर उपलब्ध आहे.

(५) ३० सप्टें. २०२५ रोजी संपलेली तिमाही रोजी नुसार कोणत्याही तक्रार प्राप्त किंवा तक्रार प्रलंबित नाही.

(६) रिडर रोड मिळकतीसाठी एलआयसी ऑफ इंडियाच्या विशेषतः द्रुप कंपनी सह हे कंपनीद्वारे एक न्यायालय खटला चालू आहे, जे वस्तुपुर्वी अंतर्गत रु. ६८.५५ लाख म्हणून दाखले आहे आणि प्रकरण न्यायग्रहित असल्याने मुल्यांमध्ये घट घडल्याची तसदूर केलेली नाही.



केडिया कंस्ट्रक्शन कं. लिमिटेड साठी
सही / -
विजय कुमार खोवला
संचालक
सी.आय.एन क्र. : ००३७८८९८६

मुंबई, १३ नोव्हेंबर, २०२५

मला स्कॅन करा !

BIRLACOTSYN (INDIA) LIMITED						
Regd. Office :-1105, 11th Floor, Regent Chamber, Jammnal Bajaj Road, Nariman Point, Mumbai-400021 CIN - L17110MH1941PLC003429 Tel. +91 22 22831287, Email : complianceofficer@birlacotsyn.com						
STATEMENT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025						
SN	Particulars	Quarter Ended			Half Year Ended	
		30-Sep-25	30-Jun-25	30-Sep-24	30-Sep-25	30-Sep-24
		Un Audited	Un Audited	Un Audited	Un Audited	Un Audited
1	Total income from operations	190.07	-	-	190.07	-